

आरोग्य विभाग,जिल्हा परिषद नागपूर
माहितीचा अधिकार अधिनियम २००५

कलम-४(१)(ख)नुसार

स्वयंप्रेरणेने घोषित करावयाची माहिती

१७ मॅन्युअल्स पुस्तिका

(प्रकाशित दिनांक १ जुलै २०२१)

डॉ. दिपक सेलोकर
जिल्हा आरोग्य अधिकारी,
जि.प. नागपूर.

- मनोगत -

शासकीय व्यवहारात / कारभारात पारदर्शकता आणून शासकीय व्यवहाराची व कामकाजाची जास्तीत तास्त माहिती जनतेस मिळावी याकरीता दिनांक २३.९.२००२ पासून *महाराष्ट्र माहितीचा अधिकार अध्यादेश - २००२* हा सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात लागू केला. त्यानुसार शासन स्तरावर माहितीचे अधिकाराखाली निर्गमित झालेल्या शासन निर्णयातील सुचनांची सर्व स्तरावर परिणामकारक अंमलबजावणी होण्याचे दृष्टीने जिल्हा ते ग्राम स्तरावर शासकीय माहिती अधिकारी, अपिलीय अधिकारी व सहाय्यक माहिती अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

या आधी जनतेला कार्यालयाशी सतत पाठपुरावा करूनही शासकीय व्यवहाराची समाधानकारक अशी माहिती मिळत नव्हती व माहिती देतांना कार्यालयासही अडचणी येत होत्या. त्यानंतर केंद्र शासनाने याची दखल घेऊन दिनांक १२ ऑक्टोबर २००५ पासून माहितीचा अधिकार अधिनियम २००५ जम्मू व काश्मीर वगळता संपुर्ण भारतामध्ये लागू केला आहे.

जिल्हा परिषद मार्फत ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती व शासन स्तरासह जिल्हा परिषद स्तरावरिल विविध योजना सूद्धा पुस्तिकेत समाविष्ट केली आहे, याचा उद्देश म्हणजे सर्व सामान्यांना माहितीच्या अधिकारा संबंधीची व समाज कल्याण विभाग अंतर्गत विविध योजनांची माहिती सूद्धा अवगत व्हावी हा प्रयत्न या पुस्तकेचे माध्यमातून करण्यात आला आहे.

माहितीचा अधिकार व विविध योजनांची संक्षिप्त माहिती या पुस्तिकेत समाविष्ट करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तसेच अनवधानपणे काही बाबींचा उल्लेख निश्चितच पुस्तिकेतून सुटलेला असेल यात शंका नाही. आरोग्य विभागाचेवतिने प्रथमच अशा प्रकारची माहिती पुस्तिका तयार करण्यात येत असून आपणास आढळून आलेल्या त्रुटीची पुर्तता पुढील प्रकाशीत होणा-या सन २०२१-२२ चे माहिती पुस्तिकेत दुरुस्ती करून प्रकाशीत करण्याचा आमचा प्रयत्न राहिल व त्याबाबत आम्ही आपले आभारी आहोत.

(डॉ. दिपक सेलोकर)

अनुक्रमणिका

मॅन्युअल क्र.	मॅन्युअल चे नाव	पान क्रमांक
१	२	३
१	आरोग्य विभागाची रचना , कार्य व कर्तव्ये यांचा तपशिल	१० ते १३
२	अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्ये	१४ ते १६
३	योग्य मार्गाने निर्णय घेण्याचे प्रक्रियेत अनुसरावयाची कार्यपध्दती	१७
४	कर्तव्ये पार पाडण्यासाठी शासकिय प्राधिकरणाने ठरवून दिलेली प्रमाणके	१८
५	कर्मचारी आपली कर्तव्ये पार पाडीत असतांना उपयोगात येतील असे नियम, सुचना, नियमपुस्तिका व अभिलेख	१९
६	कार्यालयातील अभिलेखाचे विगतवारीनुसार विवरणपत्र	२० ते २१
७	आपले धोरण तयार करण्याच्या किंवा त्याची अंमलबजावणी करण्याच्या संबंधात, लोकांशी विचारविनिमय करण्यासाठी किंवा लोकांकडून निवेदन केली जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही व्यवस्थेचा तपशिल.	२२
८	दोन किंवा त्यापेक्षा अधिक असणा-या मंडळ, परिषद, समिती, व इतर संघटना याबाबतचा तपशिल सर्वसामान्यापर्यंत पोहोचता करता येईल.	२३
९	अधिका-यांची आणि कर्मचा-यांची निर्देशिका	२४ ते २५
१०	अधिकारी व कर्मचारी यांना नियमानुसार देण्यात येणारे मासिक वेतन व ते अदा करण्याची पध्दती.	२७
११	प्रत्येक संस्थांनी सादर केलेली अंदाजपत्रके व संभावीत खर्च त्यानुसार प्राप्त तरतूद तसेच संस्थांनी केलेला खर्च.	२८ ते ३२
१२	अर्थसहाय्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची रीत तसेच वाटप केलेल्या रकमा आणि अशा कार्यक्रमांच्या लाभाधिका-यांचा तपशिल.	३३
१३	ज्या व्यक्तींना सवलती, परवाने, किंवा प्राधिकारपत्रे दिलेली आहेत. अशा व्यक्तींचा तपशील.	३४
१४	तपशिलावर उपलब्ध असलेल्या माहितीचे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तयार केलेले संक्षिप्त स्वरूप.	३५
१५	सर्वसाधारणाकरीता माहिती उपलब्ध करण्यासाठी असलेली सवलत तसेच वाचनालयाची कार्यालयीन वेळ (व्यवस्था असल्यास)	३६
१६	जन माहिती अधिका-यांची नावे, पदनामे आणि इतर तपशिल	३७
१७	विहीत केलेली इतर माहिती आणि वेळोवेळी अद्यावत केलेली प्रकाशने.	३८

नागपूर जिल्हा एक दृष्टीक्षेप

* आरोग्य विभाग, जि. प. नागपूर *

सर्वसाधारण माहिती		
१	जिल्हयाचे भौगोलीक क्षेत्र	९८९२ चौ.कि.मी.
२	२००१ चे जनगणनेनुसार लोकसंख्या	४०,५१,४४४
३	त्यापैकी ग्रामीण लोकसंख्या	१४,४४,०८२
४	जिल्हयातील एकूण पंचायत समिती	१३
५	जिल्हयातील एकूण गावे	१८७४
		१५६२ - लोकवस्ती , ३१२ - ओसाड
६	जिल्हयातील एकूण प्राथमिक आरोग्य केंद्र	४९
७	जिल्हयातील एकूण उपकेंद्र	३१६

माहितीचा अधिकार अधिनियम - २००५

राज्याच्या राज्यकारभारात पारदर्शता, खरेपणा व जबाबदारीची जाणीव आणणे आणि लोकशाही समाजव्यवस्थेत जनतेचा प्रभावी सहभाग असणे यासाठी माहितीचा अधिकार महत्वाचा आहे. माहितीचा अधिकार हा लोकशाहीचा पाया असून शासनाच्या कारभारात पारदर्शता आणण्याकरिता व जबाबदार प्रशासन तयार करण्याकरिता केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा दिनांक १२ ऑक्टोबर २००५ पासून राज्यात लागू करण्यात आला आहे.

सर्वसामान्य नागरिकास हवी असलेली शासकीय माहिती वेळेत मिळावी व प्रशासनामध्ये गतिमानतेबरोबरच पारदर्शता यावी या उद्देशाने माहितीचा अधिकार महत्वपूर्ण ठरणार आहे. माहितीचा अधिकार या अध्यादेशामुळे १५ दिवसांच्या आत संबंधित व्यक्तीस माहिती पुरविणे बंधनकारक करण्यात आले आहे. हि माहिती विहित कालावधीत न दिल्यास संबंधित शासकीय माहिती अधिका-यास प्रत्येक दिवसाकरिता रु. २५०/- किंवा कमाल रु २५,०००/- एवढ्या दंडाची तरतूद या अध्यादेशात करण्यात आली आहे. चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास अथवा सदोष व अपूर्ण माहिती दिल्यास २,०००/- रुपये पर्यंतची दंडात्मक शिक्षा व शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

माहिती मिळवण्याची कार्यपध्दती :-

अपेक्षित असलेली माहिती मिळविण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तीने विहित करण्यात आलेल्या शुल्कासह व विहित नमुन्यात आवश्यक असलेल्या माहितीच्या तपशिलासह शासकीय माहिती अधिका-याकडे अर्ज मिळाल्याच्या दिनांकापासून पंधरा कामाच्या दिवसात ती माहिती संबंधित अर्जदारास पुरवावयची आहे. योग्य प्रकरणांमध्ये ही कालमर्यादा कारणे नमूद करून आणि अर्जदाराला ती कळवून आणखी पंधरा दिवसांनी वाढविता येईल.

अशी माहिती देता येणार नाही :-

देशाचे सार्वभौमत्व व एकात्मता, राज्याची सुरक्षितता किंवा हित, विदेशी राज्याशी असलेले संबंध यावर बाधकरित्या परिणामकारक होईल किंवा एखाद्या अपराध्यास चिथावणी मिळेल अशी माहिती देण्यात येणार नाही. जी माहिती प्रसिध्द करण्यास कोणत्याही न्यायालयाकडून किंवा न्यायाधिकरणाकडून स्पष्टपणे मनाई करण्यात आली असेल किंवा उघड करण्याने न्यायालयाचा अवमान होत असेल अशी माहिती देण्यात येणार नाही.

अपील करण्याची पध्दती :-

शासकीय माहिती अधिका-याने माहितीची विनंती फेटाळली असेल तर अर्ज करणा-या व्यक्तीस विहित नमुन्यात वीस रुपये न्यायालय फी मुद्रांक चिकटवून आदेशाच्या प्रतीसह संबंधित अपील प्राधिका-याकडे करता येईल. माहितीची विनंती फेटाळल्याचा आदेश माहिती अधिका-याकडून मिळाल्यानंतर ३० दिवसांच्या आत प्राधिका-याकडे अपील करता येणार आहे. अपील प्राधिका-याकडे दिलेला आदेश संबंधित अपीलकाराला कळविण्यात येईल आणि ज्याच्या आदेशाविरुध्द अपील दाखल केले असेल अशा शासकीय माहिती अधिका-याला कळविण्यात येईल. अपील प्राधिका-याकडूनही माहितीची विनंती करणा-या नागरिकाचे समाधान झाले नाही तर त्यास विहित नमुन्यात विहित शुल्कासह अपील प्राधिका-याच्या आदेशाच्या प्रतिसह लोकआयुक्तांकडे अपील करता येईल. लोकआयुक्तांचा अपिलावरील निर्णय अंतिम असेल.

जोडपत्र अ
(नियम ३ पहा)

येथे रु. १० चा न्यायालय
फी मुद्रांक चिकटवावा.

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अन्वये माहिती मिळविण्यासाठीच्या अर्जाचा नमुना
प्रति,

राज्य जन माहिती अधिकारी,
(कार्यालयाचे नाव व पत्ता)

- (१) अर्जदाराचे संपूर्ण नांव :- -----
- (२) पत्ता :- -----

- (३) आवश्यक असलेल्या माहितीचा तपशिल :- -----
- (एक) माहिती विषय :- -----
- (दोन) माहितीशी संबंधित कालावधी :- -----
- (तीन) आवश्यक असलेल्या माहितीचे वर्णन :- -----
- (चार) माहिती टपालाद्वारे किंवा व्यक्तीश :- -----
आवश्यक आहे किंवा कसे :- -----
(प्रत्यक्ष टपाल खर्च अतिरिक्त
शुल्कामध्ये समाविष्ट केला जाईल)
- (पाच) टपालाद्वारे असेल त्याबाबतीत :- -----
(सर्वसाधारण, नोंदणीकृत किंवा शीघ्र)
- (४) अर्जदार दारिद्रेषेखालील आहे किंवा कसे :- -----
(असल्यास, त्याबाबतच्या पुराव्याची छायांकित प्रत जोडावी).

ठिकाण :-

दिनांक :-

अर्जदाराची स्वाक्षरी

जोडपत्र ब
[[नियम ५ (१) पहा]]

येथे रु. २० चा न्यायालय
फी मुद्रांक चिकटवावा.

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम १९(१) खालील अपील

- प्रेषक -----
(अपिलकाराचे नाव आणि पत्ता)
- प्रति -----
(अपील प्राधिका-याचे नाव / पदनाम / पत्ता)
- (१) अपीलकाराचे संपूर्ण नांव :- -----
- (२) पत्ता :- -----
- (३) राज्य जन माहिती अधिका-याचा तपशील :- -----
- (४) ज्या आदेशाच्या विरुद्ध अपील केले आहे
तो आदेश मिळाल्याचा दिनांक :- -----
(आदेश काढला असल्यास) :- -----
- (५) अपील दाखल करण्याचा अंतिम दिनांक :- -----
- (६) अपिलाची कारणे :- -----
- (७) माहितीचा तपशील :- -----
(एक) हव्या असलेल्या माहितीचे स्वरूप आणि विषय :- -----
(दोन) माहिती ज्या कार्यालयाशी किंवा विभागाशी संबंधित
आहे त्याचे नांव :- -----

ठिकाण :-
दिनांक :-

अपीलकरांची स्वाक्षरी

जोडपत्र क
[[नियम ५ (२) पहा]]

येथे रु. २० चा न्यायालय
फी मुद्रांक चिकटवावा.

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम १९(३) खालील अपील

प्रेषक -----
(अपिलकाराचे नाव आणि पत्ता)

प्रति -----

(१) अपीलकाराचे संपूर्ण नांव :- -----

(२) पत्ता :- -----

(३) राज्य जन माहिती अधिका-याचा तपशील :- -----

(४) पहिल्या अपील प्राधिका-याचा तपशील :- -----

(५) ज्या आदेशाच्या विरुद्ध अपील केले आहे
तो आदेश मिळाल्याचा दिनांक :- -----

(६) अपील दाखल करण्याचा अंतिम दिनांक :- -----

(७) अपिलाची कारणे :- -----

(१) माहितीचा तपशील :- -----

(एक) हव्या असलेल्या माहितीचे स्वरूप आणि विषय :- -----

(दोन) माहिती ज्या कार्यालयाशी किंवा विभागाशी संबंधित
आहे त्याचे नांव :- -----

ठिकाण :-

दिनांक :-

अपीलकरांची स्वाक्षरी

** आरोग्य समिती **

अ क्र	आरोग्य समिती सदस्यांचे नावे	पद	राहण्याचा स्थायी पत्ता	सर्कल	दुरध्वनी क्रमांक	
					कार्यालय	मो.क्रमांक
१	२	३	४	५	६	७
१		सभापती आरोग्य समिती			जि.प.नागपूर	
२	सौ. निलीमा आश्विन उईके	सदस्य	मु.पो. मु.पो.वार्ड क्र.२ खापरखेडा ,जि.नागपूर	चिचोली	जि.प.नागपूर	९६०४८१११११
३		सदस्य			जि.प.नागपूर	
४	मा.सौ.शालीनी शेषराव देशमुख	सदस्य	मु.पो.तारसा ता.मौदा जि.नागपूर	चाचेर	जि.प.नागपूर	८२०८०८००९३
५	मा.श्री.सलील अनिल देशमुख	सदस्य	मु.वडविहिर पो.दातेवाडी, ता. नरखेड जि.नागपूर	रिधोरा	जि.प.नागपूर	९८२०६४७०८४
६	मा.सौ.मनिषा भागेश्वर फेंडर	सदस्य	मु.बडेगांव पो.मांडळ ता.कुही जि. नागपूर	मांडळ	जि.प.नागपूर	९४२२१२२३०९
७		सदस्य			जि.प.नागपूर	
८	मा.सौ.शेषराव चाफले	सदस्य	मु.पो. रामनगर,वार्ड क्र.२ कोंढाळी ता. काटोल जि.नागपूर	कोंढाळी	जि.प.नागपूर	९७६७०००५५३
९	मा.सौ. कविता ज्ञानेश्वर साखरवाडे	सदस्य	मु.वार्ड क्र.१ वडोदा रोड कुही ता. कुही जि.नागपूर	वेलतूर	जि.प.नागपूर	८९५६७६२५४७
१०	मा.डॉ.दिपक सेलोकर	सदस्य सचिव	जिल्हा आरोग्य अधिकारी		जि.प.नागपूर	७३८७९२१८५७

आरोग्य विभाग जि.प. नागपूर कार्यालयाची रचना

आरोग्य विभाग
जिल्हा आरोग्य अधिकारी



अतिरिक्त जिल्हा आरोग्य
अधिकारी

सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी



सांख्यिकी अधिकारी

प्रशासकिय अधिकारी



विस्तार अधिकारी (सांख्यिकी)

सहाय्यक प्रशासन अधिकारी

सहाय्यक लेखा अधिकारी



सांख्यिकी पर्यवेक्षक

कनिष्ठ प्रशासन अधिकारी ३

कनिष्ठ लेखा अधिकारी १



सांख्यिकी अन्वेषक

वरीष्ठ लिपीक ४

वरीष्ठ सहाय्यक लेखा १



कनिष्ठ लिपीक ८



वाहन चालक ७



परीचर ८

मॅन्युअल क्रं.१:- संघटनेच्या कार्याचा आणि कर्तव्याचा तपशिल

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मध्ये जिल्हा परिषद, जिल्हा परिषदे अंतर्गत येणारी विषय समितीचे अधिकार व कर्तव्य दिलेले आहेत.

आरोग्य विभाग, विषय समितीचा खास अधिकार :-

त्या त्या विषय समितीस ठरवून दिलेल्या विषयांच्या बाबतीत उप लेखाशीर्षाखालील रुपये २५००० पेक्षा जास्त परंतु रुपये १.२५ लाखा पर्यंतच्या पुनर्विनियोजन फंडास संबंधीत विषय समिती मंजूरी देईल.

**आरोग्य विभाग जि.प. नागपूर रचना व कर्तव्य यांचा तपशिल
आरोग्य विभाग**

मंत्रालयीन विभाग	:- सार्वजनिक आरोग्य, विभाग
अहवाल सादर करणा-या विभागाचे नाव	:- १. शासनस्तर
	२. उपसंचालक, आरोग्य विभाग नागपूर
	३. संचालक, आरोग्य सेवा पुणे
	४. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. नागपूर

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ नुसार जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत आरोग्य विभागातील मधील खालील कामे हाताळण्यात येतात.

१. आरोग्य समिती सचिव म्हणून जबाबदारी पार पाडणे.
२. प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक महिला/आरोग्य सेवक पुरुष यांना आरोग्य सहाय्यक म्हणून पदोन्नती बाबत कार्यवाही करणे.
३. आरोग्य सहाय्यक महिला/आरोग्य सहाय्यक पुरुष यांना आरोग्य पर्यवेक्षक म्हणून पदोन्नती बाबत कार्यवाही करणे
४. जिल्हा परिषद अंतर्गत घेण्यात येणा-या आरोग्य समितीच्या सभेचे आयोजन करणे व नियंत्रण ठेवणे.
५. प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र दवाखान्यावर नियंत्रण ठेवणे.
६. राज्स सरकार /केंद्र सरकार व जि.प.सेस फंड अंतर्गत योजना राबविण्यात येतात.

खात्याच्या / संस्थेच्या कामकाजाची संपुर्ण माहिती

आरोग्य विभाग जि.प.नागपूर अंतर्गत अधिनस्त असलेल्या संस्थेच्या कामकाजाची व कर्तव्याची माहिती खालील प्रमाणे देण्यात येत आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी ,जि.प. नागपूर या कार्यालया अंतर्गत ४९ प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र ३१६ आयुर्वेदीक दवाखाने- ३३ फिरते आरोग्य पथके ०३ प्राथमिक आरोग्य पथक-१ जिल्हा प्रशिक्षण केंद्र ०१ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय १३ मुफसल दवाखाने-२५ इत्यादी खालील प्रमाणे तांत्रिक कार्य आर्थिक वर्षात नेमुन दिलेल्या लक्षकाच्या प्रतिपुती लाभ होईल या उद्देशाने आपल्या कर्तव्याची जाणिव ठेवून दैनंदिन कार्य करतात.

१. कुटुंब कल्याण कार्यक्रम
 - अ) बालविवाह प्रतिबंध
 - ब) मुलीच्या व स्त्रि शिक्षणावर भर देणे
 - क) दोन अपत्यामध्ये ३ वर्ष अंतर ठेवणे.
 - ड) एक किंवा दोन अपत्यावर नसबंदी करून घेणे.
२. साथरोग नियंत्रण
३. रुग्णांना औषधोपचाराकरीता प्रवृत्त करणे.
४. शिबीर आयोजन करणे.
५. माता व बालकाच्या सेवांचा लाभ घेण्याकरीता समाज जागृती करणे व पुरुषांचा सहभाग वाढविणे
६. व्यसनमुक्ती व गुटका बंदी.
७. ग्रामीणआरोग्य संस्थांचा विकास
८. आरोग्य शिक्षण कार्यक्रम आयोजित करून जनजागृती करणे.
९. पल्स पोलीओ मोहिम राबविणे
१०. जन्ममृत्यू व विवाह नोंदणी होण्याकरीता जनजागृती करणे.

शासन तसेच जिल्हा परिषदे मार्फत राबविण्यात येणा-या योजनांचे नागरिकांना लाभ होईल या हेतूने विहित योजनांची अमलबजावणी व नागरिकांना योग्य मार्गदर्शन करणे.

मॅन्युअल्स २ :- अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्य

जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखाचे अधिकार व कामे :-

- १ आपल्या विभागाशी संबंधित असलेल्या कामांच्या व विकास परियोजनांच्या बाबतीत तांत्रिक मंजूरी देता येईल.
- २ तो प्रत्येक वर्षी, आपल्या विभागात काम करणा-या वर्ग दोनच्या सेवेतील अधिका-यांच्या कामांचे मूल्यमापन करील आणि त्याबाबतचे आपले मत गोपनीयरीत्या मुख्य कार्यकारी अधिका-याकडे पाठवील.
- ३ आजारपणामुळे किंवा इतर वाजवी कारणामुळे प्रतिबंध झाला नसल्यास तो जिल्हा परिषदेच्या जिचा तो सचिव असेल अशा समितीच्या प्रत्येक सभेस उपस्थित राहील आणि त्यास, पीठासीन प्राधिका-याच्या परवानगीने, सभेत ज्या बाबींवर चर्चा चालू असेल तिच्या संबंधात माहिती किंवा स्पष्टीकरण देता येईल.
- ४ जिल्हा आरोग्य कल्याण अधिकारी हे जिल्हा परिषद आरोग्य समिती चे सचिव आहेत
- ५ जिल्हा परिषदेच्या आरोग्य समिती चे सभेचे आयोजन करणे
- ६ वर्ग ३ व वर्ग ४ चे कर्मचा-यांवर नियंत्रण ठेवणे.

कर्मचारी यांचे कर्तव्य

१. कार्यसूचीनुसार दिलेली कामे वेळीच पार पाडणे.
२. अधिका-यांनी सोपविलेली कामे जबाबदारीने व नियमानुसार पार पाडणे..

अ क्र	अधिकारी / कर्मचारी नाव	पदनाम	सेवेचा तपशिल
१	श्रीमती.रमा भस्मे	सहा.प्रशासन अधिकारी	<ul style="list-style-type: none"> ● कार्यालयीन पर्यवेक्षकीय कामे ● जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे अनुपस्थित कार्यालयीन कामे व नियंत्रण ● जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे ● सहा.माहिती अधिकारी
२	श्रीमती. मंजुषा खराबे	कनिष्ठ प्रशासन अधिकारी	<ul style="list-style-type: none"> ● अनधिकृत गैरहजर कर्मचारी प्रकरणे. ● मासिक अहवाल सादर करणे. ● वर्ग-३ व -४ आस्थापना संनियंत्रण ● प्रा.आ.केंद्र निरिक्षणे ● लोकशाही दिन प्रकरणे ● मा. लोकआयुक्त प्रकरणे ● कार्यविवरण पंजी/बारनिशी/अंतर्गत टेबल निरिक्षण ● वाहन चालक,सफाई कामगार,इ.निविदा ● रचना कार्यपध्दती ● आवक/जावक स्थापना-१/वाहन चालक/कनिष्ठ सहायक/अंशकालीन परिचर आस्थापना संनियंत्रण ● गुणानुक्रम अहवाल ● सेवानिवृत्ती प्रकरणे ● जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे

३	श्री. प्रविण भापकर	कनिष्ठ प्रशासन अधिकारी	<ul style="list-style-type: none"> ● वैद्यकीय अधिकारी गट-अ,ब आस्थापना संनियंत्रण वेतन देयके ● न्यायालयीन प्रकरणे ● जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे
४	श्री.उमेश अशोकराव मडावी	कनिष्ठ प्रशासन अधिकारी	<ul style="list-style-type: none"> ● औषध निर्माता/प्र.तंत्रज्ञ,कृ.रोग तंत्रज्ञ, आस्थापना ● गोपनीय अहवाल जतन ● आरोग्य सेवक पु/अरोग्य सहा.पु/आरोग्य पर्य आस्थापना ● आरोग्य सहाय्यक म/आरोग्य सेवक म आस्थापना ● जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे
५	श्रीमती .वर्षा लांभाडे	वरिष्ठ सहाय्यक	<ul style="list-style-type: none"> ● कार्यालयीन आस्थापना व वेतन देयके ● प्रा. आ.केंद्र कनिष्ठ सहा आस्थापना ● जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे
६	श्री. वसंत वसु	वरिष्ठ सहाय्यक	<ul style="list-style-type: none"> ● वैद्यकीय अधिकारी गट-अ आस्थापना ● जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे
७	श्री.भूषण घटे	कनिष्ठ सहाय्यक	वैद्यकीय अधिकारी गट ब या कार्यासनास सहाय्य म्हणून तसेच वेतन देयक करीता सहाय्य
८	श्रीमती.आर.एस.इंगेवार	कनिष्ठ सहाय्यक	<ul style="list-style-type: none"> ● पेशन प्रकरणे औषध निर्माता/प्र.तंत्रज्ञ,कृ.रोग तंत्रज्ञ, सर्व संवर्ग आस्थापना ● भविष्य निर्वाह निधी प्रकरणे ● जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे
९	श्री.जी.सी.मंदे	कनिष्ठ सहाय्यक	<ul style="list-style-type: none"> ● आरोग्य सेवक (महिला) , आरोग्य सहाय्यक (महिला) , प्रयोग शाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, कृष्टरोग तंत्रज्ञ आस्थापना विषयक कामे ● जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे
१०	श्रीमती नंदा मानकर	वरिष्ठ सहाय्यक	<ul style="list-style-type: none"> ● वैद्यकीय अधिकारी गट-ब आस्थापना विषयक कामे ● जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे
११	श्रीमती.सुलोचना तलमले	कनिष्ठ सहाय्यक	<ul style="list-style-type: none"> ● आरोग्य सेवक (पु) आरोग्य सहा. (पु) आरोग्य पर्यवेक्षक आस्थापना विषयक कामे प्राथमिक आरोग्य केंद्र येथील परिचारक ● जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे
१२	श्रीमती.आशा उईके	कनिष्ठ सहाय्यक	<ul style="list-style-type: none"> ● कंत्राटी वाहन चालक/सफाई कामगार,ई.निविदा गट विमा ● जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे

१३	श्रीमती. शर्मिला शेवडे	कनिष्ठ सहाय्यक	<ul style="list-style-type: none"> ● कार्यालयीन आवक/जावक विभाग कामे ● अंशकालीन स्त्रि परिचर /प्रा.आ.केंद्र परिचर आस्थापना ● जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे
१४	श्रीमती.नुतन जाधव	कनिष्ठ सहाय्यक	जि.प.यवतमाळ प्रतिनियुक्ती
१५	श्री. राजेश गेडाम	सहा.लेखा अधिकारी	<ul style="list-style-type: none"> ● लेखा विषयक कामे ● लेखा विषयक अहवाल सादर करणे. ● अंदाजपत्रक तयार करणे.
१६	रिक्त	कनिष्ठ लेखा अधिकारी	<ul style="list-style-type: none"> ● लेखा विषयक सर्व कामे ● लेखा आक्षेप ● अंदाजपत्रक तयार करणे.
१७	रिक्त	वरिष्ठ सहाय्यक लेखा	<ul style="list-style-type: none"> ● रोखपाल ● जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे
१८	रिक्त	कनिष्ठ सहाय्यक (रोखपाल)	
१९	श्रीमती तनूजा खंडाते	कनिष्ठ सहाय्यक	जावक विभाग

मॅन्युअल्स ३ :- योग्य मार्गाने निर्णय घेण्याचे प्रक्रियेत अनुसरावयाची कार्यपध्दती

आरोग्य विभागा अंतर्गत कार्यरत असलेले सर्व अधिकारी/कर्मचारी आपल्या पदाची जबाबदारी सांभाळून नियमित कार्य करतात.

स्तर :- जिल्हास्तर (आरोग्य विभाग.)

अ.क्र.	उपकलम	काय प्रसिध्द करणार	कालावधी	कुठे प्रसिध्द करणार	अडचणी	शेरा
१	४	सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषीक योजना	लाभार्थी निवड झालेनंतर	पुस्तिका	--	
२	४	जि.प.सेस योजनेतून १००% अनुदानावर दुधर आजाराने पिडीत असलेल्या रुग्णाना आर्थिक मदत	लाभार्थी निवड झालेनंतर	पुस्तिका	--	

मॅन्युअल्स ४:- कर्तव्ये पार पाडण्यासाठी शासकिय प्राधिकरणाने ठरवून दिलेली प्रमाणके

अ) जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये कार्यरत अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी यांना मुख्यत्वे खालील उद्देशासाठी दौरे व रात्रीचे मुक्काम शासनाने निर्धारित करून दिलेले आहेत.

१. त्याच्या कार्यक्षेत्रात हाती घेण्यांत आलेल्या विविध विकासाच्या कामाचा आढावा घेणे व जेथे कामाची प्रगती समाधानकारक नाही किंवा प्रत्यक्ष जागेवर काही अडचणी निर्माण झाल्या असल्यास त्याचे निराकरण करणे.
२. हाताखालील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी नेमून दिलेली कामे व कर्तव्ये समाधानकारकपणे पार पाडतात कि नाही याची तपासणी करणे.
३. क्षेत्रीय कार्यालयात व प्रकल्पस्थानी प्रशासकिय कामकाज, वित्तीय व लेखा विषयक बाबी शासनाने नेमून दिलेल्या नियमानुसार होतात की नाही याची पाहणी करणे.

जिल्हा परिषदेमार्फत शासकीय व स्थानिक स्वरूपाच्या योजनेचा प्रसार स्थानिक लोकांशी संपर्क साधून करणे. स्थानिक लोक व लोकप्रतिनिधी यांचा विविध विकासाच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी सहयोग मिळविणे

४. वरील उद्देश साध्य करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी खालील प्रमाणात दौरे व रात्रीचे मुक्काम विहित केलेले आहेत.

अ.क	पदनाम	वर्षातून करावयाचे दौऱ्याचे दिवस	पैकी वर्षातून करावयाच्या रात्रीचे मुक्काम
१	जिल्हा आरोग्य अधिकारी	१२०	६०
२	अति.जिल्हा आरोग्य अधिकारी	१२०	६०
३	अति.जिल्हा आरोग्य अधिकारी	१२०	६०
४	अति.जिल्हा आरोग्य अधिकारी	१२०	६०

मॅन्युअल्स ५ :- कर्मचारी आपली कर्तव्ये पार पाडीत असतांना उपयोगात येतील असे नियम, विनयम, सुचना, नियमपुस्तिका व अभिलेख

जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी खालील नियम पुस्तिकांचा आधार घेऊन शासकिय कामकाज पार पाडीत आहेत.

१. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१
२. मुंबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८
३. महाराष्ट्र जिल्हा परिषद लेखा संहिता १९६८
४. महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम १९८१
५. महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१
६. महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम १९८१
७. महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१
८. महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८१
९. महाराष्ट्र नागरी सेवा (मानधन, फी, स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता) नियम १९८१
१०. महाराष्ट्र नागरी सेवा (शासकिय निवासस्थानाचा ताबा) नियम १९८१
११. महाराष्ट्र नागरी सेवा (प्रवास भत्ता) नियम १९८१
१२. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (अंदाजपत्रक) नियम १९६६
१३. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (निधीचे पुनर्विनियोजन) नियम १९७१
१४. जिल्हा परिषदा आकस्मिक खर्चाबाबतचे नियम
१५. महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम १९६६
१६. महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियम १९६८
१७. महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम १९६७
१८. महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) नियम १९६४

याशिवाय शासनाच्या विविध विभागाकडून प्रसिध्द करण्यांत आलेल्या अधिसूचना, शासन निर्णय, परिपत्रक व पत्रांमधील मार्गदर्शक सुचनांचा अवलंब करून कामांचा निपटारा करण्यांत येतो.

नियम: महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम २७४ (१) नुसार राज्य शासनास या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणण्याच्या प्रयोजनाकरीता या अधिनियमाच्या तरतुदीशी विसंगत नसतील असे नियम करता येतील.

विनियम:- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम २७५ नुसार जिल्हा परिषदेस वेळोवेळी या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी या अधिनियमाच्या तरतुदीशी व राज्य शासनाने केलेल्या नियमांशी विसंगत नसतील असे विनियम करता येतील.

उपविधी:- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम २७६ (१) नुसार जिल्हा परिषदेस या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्याकरीता या अधिनियमाशी विसंगत नसतील असे उपविधी वेळोवेळी तयार करता येतील, त्यात फेरबदल करता येतील किंवा ते विखंडीत करता येतील आणि पुर्वगामी तरतुदीच्या सर्वसाधारणतेस बाध येऊ न देता अशा उप-विधीत तरतुदी करता येतील.

मॅन्युअल्स ६:- कार्यालयातील अभिलेखाचे विगतवारीनुसार विवरणपत्र

कार्यालयीन कामकाजात खालीलप्रमाणे ६ संच पध्दतीचा वापर केला जातो.

१. कार्यविवरण पंजी .
२. प्रतिक्षाधिन प्रकरणे
३. स्थायी आदेश नस्ती
४. नियतकालीके 'अ' व 'ब'
५. अभिलेखागारात पाठवावयाच्या नस्त्या
६. 'ड' वर्गीय कागदपत्रे

१. कार्यविवरण पंजी -

प्रत्येक लिपिकाकडून प्रपत्र ६ मध्ये कार्यविवरण पंजी ठेवली जाणे आवश्यक आहे. या नोंदवहीत दैनंदिन टपालाची नोंद घ्यावयाची असून प्रकरणाचा निपटारा झाल्यानंतर कार्यविवरण पंजीमधील पत्राचा अनुक्रमांक गोलांकीत करावा. तसेच प्रकरण निकाली काढले किंवा ते जावक करण्यासाठी पाठविले असेल तर स्तंभ ४ मध्ये ते निकाली काढल्याची नोंद घ्यावी. कार्यविवरण पंजीमध्ये दर आढवडयाचा गोषवारा काढून प्रभारी अधिकारी यांचे सामोर ठेवावा.

२. प्रतिक्षाधिन प्रकरणे

या पंजीमध्ये वरिष्ठ कार्यालयाकडून माहिती येणे प्रलंबीत आहे व प्रकरण निकाली निघु शकत नाही अशी प्रकरणे प्रतिक्षाधीन पंजीत नोंदविण्यांत यावी. या पंजीमुळे कर्मचाऱ्यांना त्वरीत अहवाल मागविण्याकरीता व प्रलंबीत पत्रावर नियंत्रण ठेवण्याकरीता त्याचप्रमाणे प्रकरणात वेळोवेळी स्मरणपत्रे देण्याकरीता ही पंजी उपयुक्त ठरते.

३. स्थायी आदेश पंजी

यामध्ये शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले अध्यादेश / शासन निर्णय / परिपत्रके इत्यादी महत्वाचे अभिलेख कायम स्वरूपी जतन करून ठेवले जातात व वेळोवेळी शासकिय कामकाजात यामधील मार्गदर्शक सुचनांचा आधार घेतला जातो. ही नस्ती विषयवार असावी, त्यास अनुक्रमणिका असावी व प्रत्येक पानास क्रमांक दिलेले असावे.

४. नियतकालीके 'अ' व 'ब'

या पंजीच्या भाग अ मध्ये (पंधरवाडी / मासीक / त्रैमासीक / सहामाही / वार्षिक) अहवाल ज्या पत्रान्वये विहित करण्यांत आलेला आहे व ज्या कार्यालयास असा अहवाल ज्या नियत दिनांकास सादर करावयाचा आहे त्याची पत्र क्रमांक व दिनांकासह नोंद घेण्यांत येते व भाग ब मध्ये ज्या दिनांकास असा अहवाल प्रत्यक्षात सादर करण्यात आला त्याबाबतची नोंद ठेवण्यांत येते.

५. अभिलेखागारात पाठवावयाच्या नस्त्या / कागदपत्रे

ज्या प्रकरणातील कार्यवाही पूर्ण झालेली आहे अशी प्रकरणे अभिलेखागारात पाठविण्यापुर्वी अभिलेखाचे “अ” वर्ग, “ब” वर्ग, “क” वर्ग, “क-१” वर्ग व “ड” वर्ग असे वर्गीकरण करून नस्त्या / प्रकरणे अभिलेखागारात जतन करून ठेवण्यासाठी पाठविण्यांत येतात.

अ.क्र.	अभिलेख वर्ग	अभिलेख जतन करून ठेवण्याकरीता वापरावयाच्या बस्त्याचा रंग	जतन करून ठेवण्याचा कालावधी
१	अ	लाल	कायमस्वरुपी
२	ब	हिरवा	३० वर्ष
३	क	निळा	१० वर्ष
४	क-१	पिवळा	५ वर्ष
५	ड	पांढरा	१ वर्ष

६. “ड” वर्गीय कागदपत्रे

जी पत्रे माहितीसाठी प्राप्त होतात किंवा ज्या पत्रांवरील कार्यवाही पूर्ण झालेली आहे व ज्या कागदपत्रांना १ वर्षावरील कालावधीसाठी राखून ठेवण्याची आवश्यकता नाही अशी कागदपत्रे जसे मासीक अहवाल, किरकोळ रजेचे अर्ज इत्यादी “ड” वर्गीय कागदपत्र म्हणून १ वर्षांच्या कालावधीसाठी राखून ठेवण्यांत येतात व १ वर्षानंतर अशा कागदपत्रांचे सक्षम अधिकाऱ्याची मंजूरी घेऊन नाशन केले जाते.

म्येनुअल ७ :- प्रशासकीय कामकाजाचा दृष्टीकोन व नितीनिर्धारण संबधाने सर्वसामान्याचे परामर्शकरीता करण्यात आलेली व्यवस्था.

जिल्हा परिषदस्तर योजनाविषयक जबाबदारी				
शासन निर्णय ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्र.ग्रानास-१०९७/सीआर/११२/०८ दिनांक २३ जुन १९९९ चे जोडपत्र				
अ. क्र.	कार्यसूची	जबाबदार कर्मचारी / अधिकारी	कार्यपूर्तीचा कालावधी	विहित मुदतीत कार्यपूर्ती न झाल्यास कोणत्या अधिका-याकडे तक्रार करावी.
* जिल्हा परिषदस्तर *				
१	आरोग्य विभागाच्या योजना खाली सेवा पुरविणे	जि.आ.अ	सुचना मिळाल्या पासुन १ दिवस	मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नागपूर
<p>धोरण तयार करण्याच्या किंवा त्याची अंमलबजावणी करण्याच्या संबंधात लोकांशी विचार विनिमय तयार करण्यास किंवा लोकां कडून निविदने जाण्यासाठी आरोग्य विभागात जिल्हा जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यरत असुन सल्ला मसलतीसाठी कार्यरत कार्यालयीन सर्व अधिकारी /कर्मचारी यांची आठवडी/मासिक/त्रैमासीक सभा जिल्हा समाज कल्याण अधिकारी नियमित आयोजित करतात.</p> <p>जनतेसाठी योग्यते मार्गदर्शन व्हावे त्यासाठी समाज कल्याण अधिकारी अडी अडचणींना निराकरण करण्यास मौखीक तसेच लेखी मार्गदर्शन करतात.</p>				

मॅन्युअल क्रमांक - ८

दोन किंवा त्यापेक्षा अधिक असणाऱ्या मंडळ, परिषद, समिती व ईतर संघटना याबाबतचा तपशिल सर्वसामान्यापर्यंत पोहोचता करता येईल.

**** आरोग्य समिती ****

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ चे कलम ९ नुसार कमीत कमी ५० व जास्तीत जास्त ७५ सभासद संख्या निश्चित केली असून नागपूर जिल्हा परिषदेची सभासद संख्या ५९ ठरवून दिलेली आहे तसेच १३ पंचायत समितीची एकूण सदस्य संख्या ११८ आहे. तसेच आरोग्य विषय समितीचे १२ सदस्य आहेत .

नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विषय समितीचे सभापती व सदस्य खालील प्रमाणे आहे .

*** नागपूर जिल्हा परिषदेची आरोग्य विषय समिती***

अ.क्र	आरोग्य समिती सदस्य नांव	पद	राहण्याचा स्थायी पत्ता	सर्कल
१		सभापती आरोग्य समिती		
२	सौ. निलीमा आश्विन उईके	सदस्य	मु.पो. मु.पो.वार्ड क्र.२ खापरखेडा ,जि.नागपूर	चिचोली
३		सदस्य		
४	मा.सौ.शालीनी शेषराव देशमुख	सदस्य	मु.पो.तारसा ता.मौदा जि.नागपूर	चाचेर
५	मा.श्री.सलील अनिल देशमुख	सदस्य	मु.वडविहिर पो.दातेवाडी, ता. नरखेड जि.नागपूर	रिधोरा
६	मा.सौ.मनिषा भागेश्वर फेंडर	सदस्य	मु.बडेगांव पो.मांडळ ता.कुही जि. नागपूर	मांडळ
७		सदस्य		
८	मा.सौ.शेषराव चाफले	सदस्य	मु.पो. रामनगर,वार्ड क्र.२ कोंढाळी ता. काटोल जि.नागपूर	कोंढाळी
९	मा.सौ. कविता ज्ञानेश्वर साखरवाडे	सदस्य	मु.वार्ड क्र.१ वडोदा रोड कुही ता. कुही जि.नागपूर	वेलतूर
१०	मा.डॉ.दिपक सेलोकर	सदस्य सचिव	जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.नागपूर	

मॅन्युअल्स ९:- अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी.

वर्ग-१ व वर्ग-२ चे अधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य शासनाद्वारा केली जाते व या संवर्गातील अधिकाऱ्यांची सेवाजेष्ठता यादी दरवर्षी शासनाचे विविध खात्यामार्फत प्रसिध्द केली जाते, तसेच वर्ग-३ व वर्ग-४ चे कर्मचाऱ्यांची नियुक्ती शासनाचे मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हा परिषदे द्वारा करण्यांत येते व ह्या विविध संवर्गातील कार्यरत कर्मचाऱ्यांची सेवाजेष्ठता यादी दरवर्षी प्रसिध्द करण्यांत येते. व ही यादी संबंधीत खातेप्रमुखांकडे दफ्तरी ठेवण्यांत आलेली आहे.

आरोग्य विभागा अंतर्गत संवर्ग निहाय अधिकारी, कर्मचारी पद संख्या (तांत्रिक)

अ. क्र	पदांचे नाव	मंजूर	भरलेली	रिक्त	
१	वैद्यकिय अधिकारी गट (अ)	११६	११६	०	
२	वैद्यकिय अधिकारी गट (ब)	६८	५४	१४	
३	आरोग्य पर्यवेक्षक	जि.प.स्तर	२१	११	१०
		राज्य स्तर	१४	१२	०२
४	औषधनिर्माता	जि.प.स्तर	७६	७०	०६
५	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	जि.प.स्तर	१०	८	०२
		राज्य स्तर	४६	१४	३२
६	आरोग्य सहाय्यक (पु)	जि.प.स्तर	७९	४१	२८
		राज्य स्तर	५२	४९	०३
७	आरोग्य सहाय्यक (महिला)	जि.प.स्तर	५०	२२	२८
८	कनिष्ठ लिपीक	जि.प.स्तर	६२	५४	०८
९	आरोग्य सेवक (पु)	जि.प.स्तर	१९५	१८३	१२
		राज्य स्तर	१३८	९१	४७
१०	आरोग्य सेविका	जि.प.स्तर	३६६	२६६	१००
११	आरोग्य सेविका (कंत्राटी)		१४६	१४६	०
१२	वाहन चालक		४९		
१३	परिचर		१९६	१४०	५६
१४	सफाई कामगार		४९		

आरोग्य विभागा अंतर्गत मुख्यालय स्तरावर कार्यरत संवर्ग निहाय अधिकारी, कर्मचारी वर्ग

अ. क्र.	पदनाम	मंजूर	भरलेली	रिक्त
१	जिल्हा आरोग्य अधिकारी	१	१	०
२	अति.जिल्हा आरोग्य अधिकारी	२	१	१
३	माता बाल संगोपन अधिकारी	१	१	०
४	प्रशासकिय अधिकारी	१	०	१
५	सांख्यिकी अधिकारी	१	०	१
६	वैद्यकिय अधिकारी प्रशिक्षण पथक	१	१	०
७	साथरोग वैद्यकिय अधिकारी	१	०	१
८	विस्तार अधिकारी (आयुर्वेद)	१	१	०
९	कक्ष अधिकारी	१	१	०
१०	अधिक्षक	३	३	०
११	औषध निर्माण अधिकारी	१	१	०
१२	सार्वजनिक आरोग्य परिचारीका	२	१	१
१३	शित साखळी तंत्रज्ञ	१	१	०
१४	आरोग्य पर्यवेक्षक	३	२	१
१५	अवैद्यकिय पर्यवेक्षक	०	०	०
१६	सांख्यिकी पर्यवेक्षक	१	०	१
१७	विस्तार अधिकारी (सांख्यिकी)	१	१	०
१८	आरोग्य सहाय्यक	४	४	०
१९	आरोग्य सेवक	२	२	०
२०	सांख्यिकी अन्वेषक	१	०	१
२१	वरिष्ठ लिपीक	५	४	१
२२	कनिष्ठ लिपीक	८	८	०
२३	परिचर	७	७	०
२४	वाहन चालक	७	२	०५

मॅन्युअल्स १० :- संस्थांचे अधिकारी व कर्मचारी यांना नियमानुसार देण्यांत येणारे मासिक पारिश्रमिक व ते अदा करण्याची पध्दत.

अ)जिल्हा परिषदेमधिल वर्ग-१ व वर्ग-२ कर्मचाऱ्यांकरीता शासनाने खालीलप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर केलेल्या आहेत.

अ. क्र.	पदनाम	७ व्या वेतन आयोगानुसार मंजूरी केलेली सुधारीत वेतनश्रेणी / विशेष वेतन	शेरा
१	२	३	४
१	जिल्हा आरोग्य अधिकारी (वर्ग-१)	एस-२० : ५६१००-१७७५००	कोषागारा मार्फत
२	अति.जिल्हा आरोग्य अधिकारी (वर्ग-१)	एस-२० : ५६१००-१७७५००	कोषागारा मार्फत
३	सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी (वर्ग-१)	एस-२० : ५६१००-१७७५००	कोषागारा मार्फत
४	प्रशासकीय अधिकारी (वर्ग-२)	एस-१४ : ३८६००-१२२८००	कोषागारा मार्फत
५	जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी(वर्ग-२)	एस-१४ : ३८६००-१२२८००	कोषागारा मार्फत
६	सांख्यिकी अधिकारी (वर्ग-२)	एस-१४ : ३८६००-१२२८००	कोषागारा मार्फत
७	वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र (वर्ग-१)	एस-२० : ३८६००-१२२८००	कोषागारा मार्फत
८	वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र (वर्ग-२)	एस-१६ : ४४९००-१४२४००	कोषागारा मार्फत
९	तालुका आरोग्य अधिकारी	एस-२० : ५६१००-१७७५००	कोषागारा मार्फत
१०	वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण पथक	एस-२० : ५६१००-१७७५००	कोषागारा मार्फत
	वर्ग-३		
१	सांख्यिकी पर्यवेक्षक	एस-१४ : ३८६००-१२२८००	कोषागारा मार्फत
२	सांख्यिकी अन्वेशक	एस-१४ : ३८६००-१२२८००	कोषागारा मार्फत
३	शितसाखळी तंत्रज्ञ	एस-१३ : ३५४००-११२४००	कोषागारा मार्फत
४	साथरोग वैद्यकीय अधिकारी	एस-१४ : ३८६००-१२२८००	कोषागारा मार्फत

ब) ग्राम विकास व जलसंधारण विभागाने जिल्हा परिषदेतील वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांसाठी शासन निर्णय क्रमांक डी. एसआर/०९/प्र.क्र.६१/आस्था-०५/ दिनांक २० मे, २००९ नुसार मंजूर केलेल्या सुधारीत वेतनश्रेण्या खालीलप्रमाणे आहेत. त्यानुसार कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते अदा केले जातात.

अ.क्र	पदनाम	६ व्या वेतन आयोगानुसार मंजूरी केलेली सुधारीत वेतनश्रेणी / विशेष वेतन	शेरा
१	२	३	४
जिल्हा विकास सेवा अराजपत्रित जिल्हा तांत्रिक सेवा (गट क)			
१	विस्तार अधिकारी आर्युवेद	एस-१७ : ४७६००-१५११००	वित्त विभागा मार्फत
२	सहाय्यक प्रशासन अधिकारी	एस-१४ : ३८६००-१२२८००	वित्त विभागा मार्फत
३	कनिष्ठ प्रशासन अधिकारी	एस-१३ : ३५४००-११२४००	वित्त विभागा मार्फत
४	सहाय्यक लेखा अधिकारी	एस-१४ : ३८६००-१२२८००	वित्त विभागा मार्फत
५	कनिष्ठ लेखा अधिकारी	एस-१३ : ३५४००-११२४००	वित्त विभागा मार्फत
६	वरिष्ठ सहाय्यक	एस-०८ : २५५००-८११००	वित्त विभागा मार्फत
७	कनिष्ठ सहाय्यक	एस-०६ : १९९००-६३२००	वित्त विभागा मार्फत
८	वाहन चालक	एस-०६ : १९९००-६३२००	वित्त विभागा मार्फत
९	परिचर	एस-०३ : १९९००-६३२००	वित्त विभागा मार्फत
१०	आरोग्य पर्यवेक्षक	एस-१३ : ३५४००-११२४००	वित्त विभागा मार्फत
११	आरोग्य सहाय्यक	एस-०९ : २६४००-८३६००	वित्त विभागा मार्फत
१२	आरोग्य सेवक	एस-०८ : २५५००-८११००	वित्त विभागा मार्फत
१३	औषध निर्माण अधिकारी	एस-१० : २९२००-९२३००	वित्त विभागा मार्फत

मॅन्युअल ११ :- प्रत्येक संस्थांनी सादर केलेली अंदाजपत्रके व संभावीत खर्च त्यानुसार प्राप्त तरतुद तसेच संस्थांनी केलेला खर्च.

जिल्हा परिषदेअंतर्गत विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी.

● योजनांची वर्गवारी -

जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणा-या योजना च कामाची वर्गवारी जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या तरतुदीनुसार खालील चार प्रकारात येते.

- १) जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या स्वतःच्या उत्पन्नातून कार्यान्वित होणा-या योजना व कामे (महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम १४४ ते १८१)
- २) अधिनियमातील कलम १००/१०३ अनुसार शासनाकडून हस्तांतरीत झालेल्या योजना व कामे
- ३) अधिनियमातील कलम १२३ अनुसार अभिकरण तत्वावर राबविण्यात येणा-या योजना व कामे
- ४) अधिनियमातील कलम २६१ अनुसार जि. प. अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवा अधिग्रहीत करून कार्यान्वित करण्यात येणा-या योजना व कामे

मॅन्युअल १२ :- अर्थसहाय्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची रीत तसेच वाटप केलेल्या रकमा आणि अशा कार्यक्रमांच्या लाभाधिकाऱ्यांचा तपशिल.

-: जिल्हा परिषदांना अनुज्ञेय असलेली निरनिराळ्या प्रकारची अनुदाने :-

(योजना राबविण्यासाठी निधी स्रोत)

जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकीय तरतूदी खर्च करण्यासाठी योजनाबद्ध कार्यवाही करावयाची असते. उपरोक्त संदर्भात जिल्हा परिषदांना प्राप्त होणारा सदर निधी हा मुख्यतः खालील प्रयोजनासाठी शासनाकडून विभागवार व लेखाशिर्षनिहाय प्राप्त होतो.

१. सप्रयोजन अनुदाने.
(म. जि. प. व पं. स. अधिनियम १९६१ चे कलम १८२ प्रमाणे प्राप्त होणारी)
२. आस्थापना अनुदाने.
(म. जि. प. व पं. स. अधिनियम १९६१ चे कलम १८३ प्रमाणे प्राप्त होणारी)
३. सामान्य योजने अंतर्गत अनुदाने.
(म. जि. प. व पं. स. अधिनियम १९६१ चे कलम १८७ प्रमाणे प्राप्त होणारी)
१. अभिकरण योजने अंतर्गत अनुदाने
(म. जि. प. व पं. स. अधिनियम १९६१ चे कलम १२३ प्रमाणे प्राप्त होणारी)
२. अधिनियमाचे कलम २६१ अंतर्गत योजना/ कामे यासाठी प्राप्त होणारी अनुदाने.
(म. जि. प. व पं. स. अधिनियम १९६१ चे कलम २६१ प्रमाणे प्राप्त होणारी)

❖ अंदाजपत्रकीय तरतुदी प्राप्त होण्याची कार्यपध्दती

जिल्हा परिषदेअंतर्गत प्रत्येक विभागास महाराष्ट्र बजेट मॅन्युअल व शासनाने अर्थसंकल्प सादर करण्याबाबत निर्गमित केलेली पीरपत्रके विचारात घेवून आस्थापना सप्रयोजन व योजना अंतर्गत अनुदानासंबंधी मुळ व सुधारीत अंदाजपत्रके विहित नमुण्यात त्यांचे संबंधित राज्य स्तरावरील खातेप्रमुख यांच्या स्तरावर निर्धारित केलेल्या दिनांकास सादर करणे आवश्यक असते .

जिल्हा नियोजन व विकास समिती अंतर्गत वार्षिक नियोजनाचा आराखडा तयार करून त्याची शासनाकडे शिफारस करण्यात येते. व अंतीम मंजुरीनंतर स्थानीक स्तरावरील योजनांचा निधी जिल्हा परिषदला रोखीने किंवा अर्थोपाय आगावु अग्रीमाशी समायोज्य स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येतो. अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक संबंधित शासकीय खाते प्रमुख यांचे कडुन शिफारस होवुन ग्राम विकास विभागास सादर झाल्यानंतर त्यास विधी मंडळाची रीतसर मान्यता प्राप्त होवुन सदर अर्थसंकल्पीय तरतुदी जि. प. कडे वर्ग करण्यात आलेल्या योजना व कामासाठी जिल्हा परिषदांकडे उपलब्ध करून दिल्या जाते.

❖ अंदाजपत्रकीय तरतुदी प्राप्त झाल्यानंतर करावयाची कार्यवाही -

जि. प. व पं. स. अधिनियम अन्वये शासकीय योजना व कामे तसेच अभिकरण योजना अंतर्गत प्राप्त तरतुदीस जिल्हा परिषदेचे सभेत मान्यता घेणे आवश्यक असते त्यानंतरच सदर तरतुदी खर्च करण्यास पुढील कार्यवाही व अंमलबजावणीस उपलब्ध होवू शकतात.

❖ जि. प. ला प्रत्यक्ष निधी उपलब्ध होण्याबाबतची कार्यपध्दती -

हस्तांतरीत अभिकरण योजना अंतर्गत योजना / कामे यांची अंदाजपत्रके मंजूर झाल्यानंतर ग्रामविकास विभागाकडून प्रत्येक जिल्हा परिषदेस अनुज्ञेय असणा-या आगाऊ रक्कमांचे प्रदान करण्याबाबतचा हप्ता निश्चित केला जातो. जि. प. ला प्राप्त होणारी सदर अनुदाने ही ग्रामविकास विभागाकडून अर्थापाय आगावु अग्रीमाच्या स्वरुपात प्राप्त होतात. पहिला हप्ता हा पगार / भत्ते यासाठी दुसरा हप्ता हस्तांतरीत योजने वरील कामे यांचे खर्चासाठी तर तिसरा हप्ता हा अभिकरण योजना वरील खर्चासाठी देण्यात येतो.

❖ योजना राबविण्याची कार्यपध्दती -

वेतन व भत्ते या व्यतीरीक्त उर्वरीत हस्तांतरीत अभिकरण व अधिग्रहीत योजना / कामे या संदर्भात जिल्हा परिषदांना उपलब्ध करून दिलेल्या अंदाजपत्रकीय तरतुदी यांचे रीतसर नियोजन करून त्यानियमाप्रमाणेच खर्च करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदांची आहे. व याकरीता महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम १९६१ व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती लेखा सहिता नियम १९६८ व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय व मार्गदर्शक सुचना यास अनुसरून योजना राबविण्याची कार्यवाही करावयाची आहे.

मॅन्युअल १२ :- जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नातून राबविण्यात येणा-या सर्वसाधारण योजना अर्थसंकल्प व त्यांची अंमलबजावणी

❖ अर्थसंकल्पिय अंदाज सादर करण्याची कार्यपध्दती -

अर्थसंकल्पाचे काम संपुर्ण वर्षभर असून वार्षिक अर्थसंकल्प तयार करण्याचे काम त्या प्रयोजनासाठी विहित केलेल्या विशिष्ट तारखांच्या आधी सुरु करता येणार नाही. किंवा नंतर पुर्ण करता येणार नाही. म्हणुन एका निश्चित वेळापत्रकानुसार सर्व संबंधित जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांनी अंदाज सादर करण्यासाठी निश्चित करण्यांत आलेल्या तारखांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, काही प्रस्ताव मुळ स्वरूपाचे असतील तरी योग्य तारखांना मान्य केलेल्या नमुन्यांत वित्त विभागाकडे पाठविण्यांत आले नसतील तर ते अर्थसंकल्पामधून वगळण्याचा धोका असतो.

अर्थसंकल्प तयार करण्यांच्या संदर्भात आवश्यक असलेली माहिती संबंधित विभाग प्रमुखाकडून विहित नमुन्यांत सादर करण्यांत आली पाहिजे. विभाग प्रमुख किंवा नियंत्रक अधिकारी यांनी त्यांच्या अधिनस्त कार्यालयाकडून अर्थसंकल्प मागवून घेवून त्याची छाननी करुन वित्त विभागास पुरविणे आवश्यक आहे.

मंजूरीसाठी सादर करावयाच्या अर्थसंकल्पाची नमुन्यामध्ये साधारणपणे पुढील स्तंभ असतात.

१. जमेचे /खर्चाचे प्रधान, गौण, उपशिर्ष व तपशिलवार लेखाशिर्ष.
२. मागील वर्षाच्या प्रत्यक्ष खर्चाच्या रक्कमा
३. ज्या वर्षासाठी अर्थसंकल्पीय अंदाज तयार करण्यांत येत आहे. त्या वर्षाच्या अगोदरच्या वर्षाचे मंजूर अंदाज
४. चालू वर्षाचे सुधारलेले अंदाज
५. आगामी वर्षाच्या प्रस्तावित अंदाज
६. चालू वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या किंवा सुधारीत अंदाजाच्या तुलनेत प्रस्तावित अंदाजातील वाढीचे किंवा घटीचे स्पष्टीकरण.

सादरचे अंदाज अतिशय काळजीपूर्वक संबंधित विषय समितीच्या मंजूरीसह तयार करण्यांत आले पाहिजेत आणि ते फाजील फुगलेले किंवा अगदीच कमी असणार नाही याची काळजी संबंधित विभाग प्रमुखांने घेतली पाहिजे.

जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्नाचे अंदाज तयार करण्यांत वित्त विभागाची अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे. अर्थसंकल्प तयार करतांना काही अडचणी असल्यास किंवा काही माहिती अथवा स्पष्टीकरणे आवश्यक असल्यास वित्त विभाग ती माहिती संबंधित विभागाकडून मागवून घेईल. विभागाकडून आलेली माहिती पूर्ण व स्पष्ट असणे आवश्यक आहे. तसेच ती मुदतीत सादर करणे ही आवश्यक आहे. स्वयंस्पष्ट व परिपूर्ण माहिती विहित मुदतीत वित्त विभागास सादर केली नाही, तर वित्त विभाग आपल्या इच्छेनुसार अंदाजास अंतिम स्वरूप देईल. आणि यात काही त्रुट्या राहिल्यास त्या संबंधित विभागप्रमुखांवर जबाबदार राहिल.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम १३७ (१) नुसार तयार करण्यात आलेल्या व जिल्हा परिषदेच्या मंजूरीसाठी सादर करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेचे चालू वर्षाचे सुधारीत अंदाजपत्रक व आगामी वर्षाचे मुळ अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकावर, जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेमध्ये सविस्तर चर्चा करुन, यावर सखोल विचारविनिमय केल्यानंतर अधिनियमाचे कलम १३७ (४) नुसार मंजूरीसाठी सादर करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेचे चालू वर्षाचे सुधारीत अंदाजपत्रक व आगामी वर्षाचे मुळ अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकामध्ये फेरबदल करुन किंवा फेरबदल न करता मंजूर करता येईल.

जिल्हा परिषदेचे स्व-उत्पन्नातील योजनांची अंदाजपत्रके व संभावित खर्च, त्यानुसार प्राप्त (मंजूर)
तरतुद तसेच विभागप्रमुखांनी केलेला खर्च याबाबतची माहिती दर्शविणारे विवरणपत्र
सन २०२०-२०२१

आरोग्य विभाग जिल्हा परिषद स्व उत्पन्नातील योजना निहाय बाबी

अ क्र	योजनेचे नाव	प्राप्त तरतुद	लाभार्थी वाटप अनुदान / झालेला खर्च.	शेरा
जिल्हा परिषद इतर उपकर योजना (२०२१-२०२२)				
१	प्रा.आ.केंद्रांना विद्युत बिलाचे शोधना करीता	३००००००	०	
२	दवाखान्याकरीता गादयांची खरेदी/दुरुस्ती	१००	०	
३	दवाखाना सुधारमोहीम अंतर्गत आरोग्य विषयक दैनंदिनी अहवाल छपाई करणे	१५००००	०	
४	औषधी पुरवठा			
	अ) अॅलोपॅथीक दवाखान्याकरीता औषधी पुरवठा करणे २५ दवाखाने	५०००००	०	
	ब) आयुर्वेदीक दवाखान्याकरीता औषधी पुरवठा करणे ३२ दवाखाने	५०००००	०	
५	संक्रामक रोग निवारनार्थ औषधी व साहित्य खरेदी करणे	५८०००००	०	
६	संक्रामक रोग निवारनार्थ साथरोग व कुटुंब कल्याणार्थ			
	अ) वाहन दुरुस्ती	१००	०	
	ब) डिझेल इंधन खरेदी	१००	०	
७	नागपूर जिल्ह्यात भरविण्यात येणा-या यात्रेकरीता आरोग्य सेवाविषयक सेवा	२०००००	०	
८	दुर्धर रोगाने पिडीत असलेल्या रुग्णांना आर्थिक मदत (अॅलोपॅथीक, आयुर्वेदीक)	२०००००	०	
९	अॅलोपॅथीक, आयुर्वेदीक दवाखाने दुरुस्ती	१००	०	
१०	श्वानदंश प्रतिबंधक लस खरेदी तरतुद	०	०	
११	कुटुंब कल्याण पारितोषिक प्रोत्साहन अनुदान (कर्मचा-याकरीता)	१०००००	०	
१२	आरोग्य शिबीर आयोजन करणे व आरोग्य कार्यक्रमाची प्रचार व प्रशिध्दी	१८०००००	०	
१३	वृध्द व्यक्तींना दंत कवटी बसविणे	१००	०	
१४	कर्णबधीर लोकांना कर्णयंत्र बसविणे	०	०	
१५	स्त्री रुग्णांची जेनेटो युरीनरी डिसेज (रोग) ची तपासणी करणे	३०००००	०	
१६	अॅम्बुलन्सवर जी.पी.एस. प्रणाली बसविणे	०	०	
	एकूण			

जिल्हा परिषदेचे स्व-उत्पन्नातील योजनांची अंदाजपत्रके व संभावित खर्च, त्यानुसार प्राप्त (मंजूर)
तरतुद तसेच विभागप्रमुखांनी केलेला खर्च याबाबतची माहिती दर्शविणारे विवरणपत्र
सन २०२१-२०२२

आरोग्य विभाग जिल्हा परिषद स्व उत्पन्नातील योजना निहाय बाबी

अ क्र	योजनेचे नाव	प्राप्त तरतुद	लाभार्थी वाटप अनुदान / झालेला खर्च.	शेरा
जिल्हा परिषद इतर उपकर योजना (२०२१-२०२२)				
१७	प्रा.आ.केंद्रांत उपकेंद्रात आहार /भौतीक सुविधा पुरविणे	२००००००	०	
१८	जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्रात फनिचा /संगणक /भौतीक सुविधा पुरविणे	५००००००	०	
१९	प्राथमिक आरोग्य केंद्राचे बळकटीकरण	१००	०	
२०	जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयीन वाहने व अब्युलन्स इन्शुरन्स	१००	०	
२१	प्रा.आ. केंद्राचे आय.एस.ओ.तथा एम.ए.बी.एच. मानांकन	१००	०	
	प्रा.आ.केंद्राचे बळकटीकरण	१००	०	
	आरोग्य कार्यक्रमाची प्रसिध्दी प्रचार	१५०००००	०	
२२	आकस्मीक वाहन दुरुस्ती	१००		
२३	आरोग्य संस्थांचे आकस्मीक दुस्ती (रुग्ण कल्याण समिती तथा आय डी डब्लु मार्फत)	१०००००	०	
२४	आशा स्वयंसेविका व अंशकालीन स्त्री परिचारांना प्रधानमंत्री अपघात वीमा योजना	१०५०००		
	छात्री /गमबुट टार्च इत्यादी सहीत्य पुरवठा	३३२०००		
७	प्रा.आ.केंद्र व उपकेंद्र स्तरावर इंटरनेट कनेक्टीव्हिटी उपलब्ध करणे	१००	०	
८	मासीक आरोग्य समिती सभा सादील खर्चाकिरिता अनुदान	१००	०	

मॅन्युअल्स १३ :- लाभार्थींना देण्यात येणा-या सवलती, परवाना
किंवा अधिकार

ज्या व्यक्तींना सवलती परवाने किंवा प्राधीकार पत्रे दिलेली आहेत अशा व्यक्तींचा तपशिल .

आरोग्य विभागा अंतर्गत लाभार्थींना सवलती अथवा परवाने देण्याचे अधिकार या कार्यालयास नसुन ते उपलब्ध करुन देण्यात येत नाहीत.

मॅन्युअल्स १४:- तपशिलवार उपलब्ध असलेल्या माहितीचे
ईलेक्ट्रॉनिक माध्यमातून तयार केलेले
संक्षिप्त स्वरूप.

सद्यस्थितीत अशी माहिती जनतेस उपलब्ध करून देण्याकरीता या जिल्हा
परिषदेकडे स्वतंत्र अशी व्यवस्था नाही तथापी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तयार केलेली माहिती
जनतेला उपलब्ध करून देण्याची योजना कार्यान्वीत करण्याचे प्रस्तावीत आहे

**मॅन्युअल्स १५:- सर्वसाधारणाकरीता माहिती उपलब्ध
करण्यासाठी असलेली सवलत तसेच
वाचनालयाची कार्यालयीन वेळ
(व्यवस्था असल्यास)**

केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम - २००५ अंतर्गत अपिलीय अधिकारी, माहिती अधिकारी, सहाय्यक माहिती अधिकारी यांची नियुक्ती करण्यांत आलेली असून याबाबतची माहिती कार्यालयाचे दर्शनी भागावर लावण्यास सर्व अधिकारी यांना सुचना देण्यांत आलेल्या आहेत. तसेच माहितीच्या अधिकाराखाली कोणकोणती माहिती कोणत्या पध्दतीनुसार अर्जदारास पुरविता येईल याबाबत सुध्दा मार्गदर्शनपर सुचना देऊन अर्जदारांना नियमानुसार माहिती देण्यास निर्देश देण्यांत आलेले आहेत. तसेच याकरीता वेगळा कक्ष निर्माण करून कार्यालयीन वेळात दुपारी ३.०० ते ५.०० या कालावधीत आवश्यक माहिती व मार्गदर्शन करण्यास सांगण्यांत आलेले आहे.

मॅन्युअल :- १६
माहिती अधिकारी यांची नांवे , पदनाम व ईतर माहिती.

अ. क	कार्यालयाचे नांव व दुरध्वनी क्रमांक	प्रथम अपिलीय अधिका-याचे नांव	पदनाम	माहिती अधिक-याचे नांव	पदनाम	सहाय्यक माहिती अधिका-याचे नांव	पदनाम
१	२	३	४	५	६	७	८
समाज कल्याण विभाग कार्यालय							
१	आरोग्य विभाग दु. क्र. २५६४८४३	डॉ.दिपक सेलोकर	जिल्हा आरोग्य अधिकारी	डॉ.हर्षा मेश्राम	अति.जि.आ.अ	श्रीमती.रमा ठाकरे	सहा.प्र.अ./ प्रशासकीय अधिकारी

जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा परिषद, नागपूर

मॅन्युअल्स १७:- विहित केलेली इतर माहिती आणि वेळोवेळी अद्यावत केलेली प्रकाशने.

नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य विभागात खालील प्रमाणे प्रकाशने दरवर्षी प्रसिध्द करण्यात येते.

- वार्षिक प्रशासन अहवाल.
- वार्षिक लेखे.
- सेवा निवृत्त होणा-या कर्मचा-यांच्या यादया.
- वर्ग ३ व ४ मधील बदली पात्र कर्मचा-यांच्या याद्या.
- वर्ग- कर्मचा-यांच्या सेवा जेष्ठता याद्या.

जिल्हा आरोग्य अधिकारी,
जिल्हा परिषद, नागपूर.